

n. *Blumenregen* RAGH. 12, 102.

पुष्पवार्दी (पु० + वा०) f. *Blumengarten* H. 1113. HALIS. 2, 58. KUVALAJ. 108, b. °वार्दिका f. dass. ebend. Schol. PĀNKAT. 221, 10 (wo fälschlich पुष्प° gedruckt ist). 12.

पुष्पवालून् (पु० + वा०) m. N. pr. eines Königs von Pushkara AENI-P. im CKDa.

पुष्पवाल्लिनी (पु० + वा०) f. N. pr. eines Flusses HARIV. 12828. LANG. I, 508.

पुष्पवृत् (पु० + वृत्) m. ein Baum, der da blüht, VJUTP. 103.

पुष्पवृष्टि (पु० + वृ०) f. *Blumenregen* RAGH. 12, 94.

पुष्पवेणी (पु० + वे०) f. 1) *Blumenkranz* R. 3, 68, 41. — 2) N. pr. eines Flusses MBH. 6, 842 (VP. 184).

पुष्पशक्ती (पु० + श०) f. eine vom Himmel kommende Stimme TAK. 2, 8, 26. HIN. 220.

पुष्पशक्तिन् (von पु० + शक्ति) m. eine Art Schlange SUÇA. 2, 265, 20. पुष्पशय्या (पु० + श०) f. *Blumenlager* ÇAK. 34, 1.

पुष्पशर (पु० + शर) m. der Liebesgott CKDa. und WILSON.

पुष्पशासन (पु० + श०) m. dass. CKDa. und WILSON.

पुष्पप्रौद्य (पु० + प्रौ०) 1) adj. der Blüthen baar. — 2) *Ficus glomerata* RAGH. im CKDa. — Vgl. पुष्पहीन.

पुष्पशीर्घर्म (पु० - शी + गर्म) m. N. pr. eines Bodhisattva DAÇABH. 2. पुष्पस m. *Lunge* H. 603. — Vgl. पुष्पुस, फुफ्स.

पुष्पसमय (पु० + स०) m. die Zeit der Blüthe, Frühling AK. 4, 1, 2, 18.

पुष्पसाधारण (पु० + सा०) m. die allgemeine Blumenzeit, Frühling H. c. 24.

पुष्पसायक (पु० + सा० Pfeil) m. der Liebesgott DHŪRTAS. 66, 11.

पुष्पसार (पु० + सार) m. *Blumensaft* RAGH. im CKDa.

पुष्पसारा (wie eben) f. *Basilienkraut* (तुलसी) BRAHMĀV. P. in Verz. d. Oxf. H. 24, a, 28.

पुष्पसूत्र (पु० + सूत्र) n. N. eines dem Gobhila zugeschriebenen Sūtra Ind. St. 1, 46. fgg. 2, 390.

पुष्पसौभा (पु० + सौभ) f. *Methonica superba* Lam. (कलिकारी) RAGH. im CKDa.

पुष्पस्नान (पु० + स्नान) n. *Blumenbad*, eine Art Weise (अभिषेक): पुष्पस्नानं नृपते: कर्तव्यं देववित्पुरोधोऽयम् । नातः परं पवित्रं सर्वोत्पातात्तकम् स्तिति ॥ VARĀH. BH. S. 47, 8. 88. पुष्पस्नानाम्बुधिः सगृष्टैः । अभिषेचनमनुबन्धं पुरोक्तो ज्ञेन मन्त्रेण ॥ 54. 83. 77, 23. Der Schol. hat पुष्पस्नान vor sich gehabt, da er das Wort durch पुष्पनक्षत्रेण स्थपनम् erklärt; पुष्पस्नान hat auch KĀLIKĀ-P. nach dem CKDa.

पुष्पस्वेद् (पु० + स्वेद) m. *Blumensaft* RAGH. im CKDa.

पुष्पहारिन् (पु० + हार०) adj. *Blumen stehlend* P. 6, 2, 79, Sch.

पुष्पहास (पु० + हास०) 1) m. a) wohl *Blumengarten* HARIV. 12398. 12411. — b) Bein. Vishṇu's H. c. 71. HARIV. 14118. — c) N. pr. eines Mannes Or. und Occ. I, 345. — 2) f. श्री ein menstruierendes Framenzimmer ÇABDAK. im CKDa. man hätte eher m. erwartet (vgl. पुष्पप्रौद्य).

पुष्पहीन (पु० + हीन०) 1) adj. f. श्री a) der Blüthen baar, keine Blüthen habend. — b) adj. f. keine Menstruation mehr habend H. 838. HALIS. 2, 882. — 2) f. श्री *Ficus glomerata* ÇABDAK. im CKDa.; man hätte eher m. erwartet (vgl. पुष्पप्रौद्य).

पुष्पितं पुष्पितं

पुष्पितं (पुष्प + इति) adj. blumenreich: मास der Frühling VIKR. 9.

RÍEA-TAR. 2, 187.

पुष्पितरेव (पु० + रेव) m. N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 124, a.

पुष्पागम (पु० + आगम) m. Frühling (Ankunft der Blumen) RT. 6, 24.

पुष्पाजीव (पु० + आजीव) m. der von Blumen lebt, Gärtner, Kranswinder H. 900. पुष्पाजीविन् m. dass. ĜATĀB. im CKDa.

पुष्पाज्ञ (पु० + ज्ञन) n. Vitriol als Kollyrium H. 1054.

पुष्पाणानात् m. N. pr. eines Grāma RÍEA-TAR. 8, 961. 1040. 1580.

पुष्पानन (पुष्प + आ०) m. Blumengesicht, N. pr. eines Jaksha MBH. 2, 399.

पुष्पारीड (पु० + आरीड) m. N. pr. eines Gandharva ÇUK. in LA. 39, 7.

पुष्पाभिर्कीर्ति (पुष्प + श०) 1) adj. mit Blumen überschüttet LALIT. ed. Calc. 88, 11. — 2) m. eine Art Schlange (geblümmt, gefleckt) SUÇA. 2, 265, 9.

पुष्पाभिषेक (पुष्प + श०) m. = पुष्पस्नान VARĀH. BH. S. 107 (Anukramaṇi), 6. — Vgl. पुष्पाभिषेक.

पुष्पाम्बुज (पुष्प - आम्बु + ज) m. Blumensaft RÍEA, im CKDa. u. पुष्पद्रव.

पुष्पाम्बस् (पु० + आम्बस्) n. N. pr. eines heiligen Badeplatzes MBH. 3, 5048.

पुष्पायुध (पु० + आयुध) m. der Liebesgott (dessen Waffen aus Blumen bestehen) SPR. 472. GTR. 10, 14.

पुष्पार्ण (पु० + आर्ण) m. N. pr. eines Sohnes des Vatsara von der Svarvithi Buic. P. 4, 13, 12. fg.

पुष्पवती (von पुष्प mit suff. वत्) f. N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 183, a, 12. No. 339. — Vgl. पुष्पवत्.

पुष्पावलिवनराजिकुमुमिताभिज्ञ m. vertraut (अभिज्ञ) mit der Blüthezeit (कुमुमित) der Blumenreihen (पुष्प + आवलि) und der Waldreihen (वन - राजि), N. pr. eines Buddha LALIT. ed. Calc. 364, 13. पुष्पबलिवन° FOUCAUD.

पुष्पासव (पुष्प + आ०) Decoct von Blumen: पुष्पासवफलासवम् R. 5, 14, 44. पुष्पासवामादितवक्त्रपङ्कज RT. 5, 5. n. Honig RÍEA, im CKDa.

पुष्पासार (पु० + आसार) m. Blumenregen MEGH. 46.

पुष्पात्र (पु० + आत्र) m. der Liebesgott (Blumen zu Geschlossen habend) H. 228, Sch. ÇABDAK. im CKDa.

पुष्पाहू (पु० + आहू) f. Anethum Sowa Roxb. (शतपुष्प) RÍEA, im CKDa.

पुष्पितं (von पुष्प) gapa tākādī zu P. 5, 2, 86. 1) adj. a) mit Blumen versehen, Blüthen tragend, in Blüthe stehend, blühend: तरु u. s. w. M. 11, 142. MBH. 1, 5884. 3, 2501. 13, 2798. SIV. 4, 81. R. 2, 54, 4. 3, 53, 48.

SUÇA. 4, 22, 5. SPR. 531. RAGH. 19, 11. RT. 6, 15, 28. PĀNKAT. 91, 7. BRAHMA-P. in LA. 52, 17. VARĀH. BH. S. 54, 2. प्रदेश 88, 1. वन R. 2, 49, 3. वनराजी 3, 52, 23. वनस्पती RAGH. 15, 8. geblümmt uneig. so v. a. mit blumenähnlichen Mälern versehen, gefleckt: (कृप): पञ्चभद्रस्तु वृत्पृष्ठमुखपार्श्वे पुष्पितः H. 1236. HIN. 117. पञ्चाङ्ग° TRAI. 2, 8, 42. blühend so v. a. strotzend von: सुवर्णपुष्पितां पृथ्वीम् PĀNKAT. 1, 51. त्रयाम् — मधुपुष्पितायाम् BRAH. P. 6, 3, 25. blühend so v. a. zur vollen Erscheinung gekommen:

मन्यमानो च कोमारं पुष्पितं तदनुप्रहूम् KATHĀS. 2, 76. पुष्पिता वाक् eine blumenreiche Rede so v. a. schöne Worte ohne inneren Gehalt BRAH. 2, 42. — b) f. menstruierend ĜATĀB. bei WILS. — 2) m. N. pr. eines Buddhas LALIT. ed. Calc. 8, 14, 201, 12. — Vgl. प्रपुष्पित, सप्रपुष्पित